

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक:नस/४/कावि/३९/२०२१
 दिनांक : २२/०१/२०२१

प्रति,

मा.....

सदस्य, मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.


विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दि.२८/०१/२०२१ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा गुरुवार, दिनांक २८/०१/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात
 आयोजित करणेत आलेली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण
 उपस्थित रहावे ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.
मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
कार्यपत्रिका क्रमांक - ०५

दिनांक : २८/०१/२०२१

वेळ : सकाळी ११.०० वा.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा गुरुवार, दिनांक २८/०१/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.०१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत ८ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणा-या सर्व क्रीडा सुविधेच्या ठिकाणी नागरिकांना बसणेकामी पब्लिक प्लेस सिटींग चेअर्स(बेंचेस) खरेदी करणेकामी बाजारातून प्राप्त झालेल्या अंदाजे दरांनुसार तसेच क्रीडा विभागाकडून प्राप्त झालेल्या बेंचेसच्या संख्येनुसार एकूण ८०० नग पब्लिक प्लेस सिटींग चेअर्स(बेंचेस) खरेदी करणेकामी अंजदो र.रु.१,६८,००,०००/- (अक्षरी र.रु.एक कोटी अडसष्ट लाख फक्त) इतका खर्च येणार आहे. तरी सदरची खरेदी ही मध्यवर्ती भांडार विभागाकडून जेम पोर्टल द्वारे खरेदी करणेकामी व सदरचा खर्च क्रीडा विभागाकडील "क्रीडा विभाग अंतर्गत नाविण्यपूर्ण, सुविधा, उपक्रम राबविणेबाबत" या तरतूदीमधून करणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.

विषय क्र.०२) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत भवानी तालीम येथे मा.सभापती क्रीडा समिती व मा.सभापती,स्थायी समिती यांचे मागणीद्वारे अद्ययावत स्वरूपाचे कुस्तीचे मॅट बसविणे आवश्यक असल्याने प्राप्त लघुतम दरांनुसार सदरचे कुस्तीचे मॅट बसविणेकामी अंदाजे र.रु.५,७५,०००/- (अक्षरी र.रु.पाच लाख पंचेहत्तर हजार फक्त) इतका खर्च अपेक्षित आहे. तरी भवानी तालीम येथे अद्ययावत कुस्ती मॅट बसविणेकामी अंदाजे र.रु.५,७५,०००/- (अक्षरी र.रु.पाच लाख पंचेहत्तर हजार फक्त) च्या खर्चास व सदरची खरेदी ही मध्यवर्ती भांडार विभागाकडून जेम पोर्टलद्वारे खरेदी करणेकामी तसेच सदरचा खर्च क्रीडा विभागाकडील "क्रीडा व्यायाम साहित्य खरेदी" या तरतूदीमधून करण्यास मान्यता देणेबाबत विचार करणे.

विषय क्र.०३) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत मनपाचे आठ क्षेत्रीय कार्यालयामधील विविध ठिकाणी मा.नगरसदस्य यांचे मागणीनुसार एकूण ११६ ठिकाणी ओपन जिमचे व ३६ ठिकाणी इनडोअर जिम साहित्य खरेदी करिता एकूण अंदाजे र.रु.२१.५०,००,०००/- (अक्षरी र.रु.एकवीस कोटी पन्नास लाख फक्त) इतका खर्च येणार आहे.

"क्रीडा व्यायाम साहित्य खरेदी" या लेखाशिर्षातून सदरचा खर्च करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीसभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/३९/२०२१
दिनांक : २२/०१/२०२१ चे लगत.